

सूचना

आपल्या बँकेच्या सर्व कर्जदार, ग्राहक व जामीनदार यांना सूचित करण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व प्रकाराची मुदत कर्ज/सीसी/ओव्हरड्राफ्ट स्वरूपाची कर्ज खाती पूर्ण किंवा अंशतः थकीत, अनियमित (Out of Order) झाल्यांनंतर अशा कर्ज खात्यांची Special Mention Account (SMA) आणि Non Performing Account (NPA) मध्ये खालीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येईल.

मुदत कर्ज खाते संबंधी		
अ. क्र.	वर्गवारी	थकीत कालावधी
1.	SMA - 0	० ते ३० दिवसांपर्यंत
2.	SMA - 1	३० दिवसांपेक्षा जास्त ते ६० दिवसांपर्यंत
3.	SMA - 2	६० दिवसांपेक्षा जास्त ते ९० दिवसांपर्यंत
3.	NPA	९० दिवसांपेक्षा जास्त

कॅश क्रेडीट/ओव्हरड्राफ्ट कर्ज खाते संबंधी		
अ. क्र.	वर्गवारी	अनियमित(Out of Order)
1.	SMA - 1	३० दिवसांपेक्षा जास्त ते ६० दिवसांपर्यंत
2.	SMA - 2	६० दिवसांपेक्षा जास्त ते ९० दिवसांपर्यंत
3.	NPA	९० दिवसांपेक्षा जास्त

- कर्ज खाते ९० दिवस (SMA2) थकीत असल्यास त्याच दिवशी डे-एंड प्रोसेस नंतर NPA मध्ये समाविष्ट होईल. कर्ज खाते NPA झाल्यास थकबाकीची रक्कम पूर्ण भरल्या नंतरच म्हणजे ० (शून्य) थकबाकी झाल्याशिवाय कर्ज खाते NPA मधून बाहेर निघणार नाही.

- कर्ज खाते SMA किंवा NPA झाल्यास कर्जदार व जामीनदार यांचे क्रेडीट इन्फोर्मेशन कंपनी (जसे सिबील व इतर कंपनी) कडील स्कोअर कमी होऊन त्यांचा पतमुल्यांकनावर परिणाम होईल. तरी सर्व कर्जदार/जामीनदार/ग्राहकांना विनंती करण्यात येते की, आपले कर्ज खाते SMA किंवा NPA होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- जर, येणेबाकी रक्कम, मंजूर CC/OD मर्यादा/ड्रॉईंग पॉवर पेक्षा सलग ९० दिवस जास्त असेल किंवा सलग ९० दिवस कोणतेही क्रेडीट आले नसेल किंवा त्याच कालावधीत डेबिट केलेले व्याज वसूल करण्यासाठी पुरेसे क्रेडीटस् आले नसतील तर खाते Out of Order मानले जाईल.

- CC/OD मर्यादा नुतनीकरण ९० दिवसांत न केल्यास किंवा जर कर्जदाराने स्टॉक स्टेटमेंट विहित मुदतीत मंजुरी पत्रात नमूद केल्यानुसार बँकेत जमा न केल्यास :

- ३ महिने जुने - अनियमित खाते

- Out of Order : CC/OD खाते वर दर्शविलेल्या तपशीलानुसार Out of Order/SMA म्हणून वर्गीकृत केले जाते.

- एका पेक्षा जास्त कर्जखाती असल्यास सदरील सर्व खाती संपूर्ण थकीत मुद्दल आणि व्याज वसूल झाल्या नंतरच सर्व खाती NPA वर्गवारीतून बाहेर पडतील.

- वर नमूद सर्व बाबींचा परिणाम हा कर्जदार, कर्जदार फर्म व त्यांचे संचालक भागीदार/ट्रस्टी /Beneficial Owner तसेच जामीनदार, जामीनदार कंपनी व त्यांचे भागीदार संचालक ट्रस्टी यांचे Cibil Record, (Credit Information कंपन्यांकडे) Down Grade होण्यावर होईल व त्यास बँक जबाबदार असणार नाही.